



February 3, 2022

The Secretary, Listing Department  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001.  
Maharashtra, India.  
Scrip Code: 958607

Dear Sir, Madam,

**Newspaper advertisement – Record date**

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the record date intimation for interest payment on **9.8359% Non – Convertible Debentures** aggregating to ₹4,315 crore, ISIN - INE081A08223, published in the Free Press Journal and Navshakti on February 3, 2022.

This is for your information and records.

Yours faithfully,  
**Tata Steel Limited**

**Parvatheesam Kanchinadham**  
Company Secretary &  
Chief Legal Officer (Corporate & Compliance)

*\*Securities in scrip code 890144 stand suspended from trading effective February 17, 2021*

**TATA STEEL LIMITED**

Registered Office Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001 India  
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7724 Website [www.tatasteel.com](http://www.tatasteel.com)  
Corporate Identity Number L27100MH1907PLC000260



**PUBLIC NOTICE**  
**IN THE COURT OF CIVIL JUDGE (SENIOR DIVISION) THANE ATTHANE**  
**Special Civil Suit No. 130 of 2019**  
**Union Bank of India (Ram Maruti Road, Thane West Branch) ... Plaintiff**  
**Versus**  
**1. M/s. Kanchan Tailoring & Saree Center**  
**2. Ms. Kanchan Ramakbal Yadav ... Defendants**  
The Defendant No. 1 namely **M/s. Kanchan Tailoring & Saree Center** carrying on the business at: Gala No. 84, Near BEST Stop, Teen Hath Naka, Thane-400 604 and the Defendant No. 2 namely **Ms. Kanchan Ramakbal Yadav** having address at: Jai Ma Sharda Chawl, Bhaskar Nagar, Near Sai Mandir, Kalwa, Thane (West)-400 605.  
Take notice that the abovecaptioned suit has been filed by the Plaintiff for recovery of an amount of ₹ 6,29,765/- (Rs. Six Lakhs Twenty Nine Thousand Seven Hundred and Sixty Five Only) plus interest due under the Term Loan granted by the Plaintiff Bank to you.  
You are hereby directed to appear before the LD. 6<sup>th</sup> Joint Civil Judge Senior Division, Thane on 18<sup>th</sup> February, 2022 at 11:00 a. m. in person or through pleader and on failure to appear and file the reply within 30 days from the date of publication of summons in newspaper, the matter will be heard / proceeded ex-parte.  
Given under my hand and seal of the Court On 12<sup>th</sup> day of January 2022 at Thane.  
Sd/-  
Superintendent,  
Thane City Civil Court, Thane.

**PUBLIC NOTICE**  
**Shri Girishkumar Jethalal Shah** a joint member of **Sumer Nagar No. 3 Co-Op. Housing Society Ltd.**, S. V. Road, Borivali (West), Mumbai-400092 holding **Five** fully paid up Shares of Rs. 50/- bearing Dist. Nos. 0416 to 0420 and also Flat No. D 101 in the Building of the Society, expired on 28/09/2016 without making any nomination. His widow **Smt. Nita Girish Shah** and son **Chintan Girish Shah** who claim to be the only legal heirs of the said deceased joint member made application to the Society for the transmission of the said **50% Share** of the said deceased joint member in the said property to their joint names. Claims and objections, if any, invited by the said Society against the proposed transmission. The same should be lodged either with the Hon. Secretary of the said Society or at the office of **Shri P. C. Thomas, Advocate High Court**, Shop No. 10A, Esteem Apartments, Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai-400092 within 14 days, with supporting documents, if any, failing which needful will be done.  
Sd/- P.C. THOMAS  
Advocate High Court  
Date: 03/02/2022  
Place: Mumbai

**IndusInd Bank**  
IndusInd Bank Ltd. 11<sup>th</sup> Floor, Tower 1, One Indiabulls Centre, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai 400013  
Direct : 71432230, Board : 71431999  
**APPENDIX-IV-A [See proviso to rule 8 (6)]**  
**AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**  
Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of IndusInd Bank Limited Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 23-Feb-2022, for recovery of Rs. 21,59,58,712.25 (Rupees Twenty One Crore Fifty Nine Lakhs Fifty Eight Thousand Seven Hundred Twelve and Paise Twenty Five Only) as on 22-Apr-2021, due to IndusInd Bank Limited, the Secured Creditor from M/s Bawree Fashions Pvt. Ltd. (in Liquidation) Represented by Anshuman Chaturvedi, Liquidator of Bawree Fashions Private Limited and the guarantors /mortgagors M/s Sanwee Bawree Fashions Pvt.Ltd., Dhiren R Bhedra, Mittal Bheda, Mrs. Maniben Bheda, Mehul Sheth and Late Mr. Raghavji Bheda represented by his Legal Heirs (a) Mrs. Maniben R Bheda and (b) Mr. Dhiren R Bheda. The reserve price and the earnest money deposit is as mentioned below. Inspection of the property will be available on 11-Feb-2022, between 04:00 p.m. and 05:00 p.m.  
**Description of Immovable Property**  
**Description of secured assets:-** Flat bearing No. 5 & 6 admeasuring 390 sq. ft. and 360 sq. ft. carpet area respectively, on the 3rd Floor of the Building known as "Arun Bazar" of Malad Arun Premises Co-operative Housing Society Ltd. situated at S.V. Road, Malad (West), Mumbai-400064, standing on land bearing Survey No. 170, C.T.S. No. 146, of Village Malad (South) in the Registration District and Sub-District of Bombay.  
**Known Encumbrances:-** Society Dues of Rs. 4,46,267/- as on 01-Oct-2021  
**Reserve Price:-** Rs. 103 Lakhs **EMD:-** Rs. 10.30 Lakhs  
For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor's website i.e. [www.indusind.com](http://www.indusind.com) or website of service provider i.e. [www.bankauctions.com](http://www.bankauctions.com)  
Date: 03.02.2022  
Place: Mumbai  
Sd/-  
Authorised Officer

**PUBLIC NOTICE**  
TAKE NOTICE that ALIASAGAR SAJJADHUSEIN JAWADWALA the member of NAGDEVI COMMERCE CHAMBERS CO-OP. HSG. SOC. LTD. and owner of premises being Shop No. 'E', on the Ground floor of the building known as NAGDEVI COMMERCE CHAMBERS, belonging to Nagdevi Commerce Chambers Co-op. Hsg. Soc. Ltd. and situated at 42/46, Nagdevi Cross Lane, 110, Nagdevi Street, Mumbai - 400 003 has applied for issue of the DUPLICATE SHARE CERTIFICATE as he has lost or misplaced the original Share Certificate No. 065 for ten shares bearing Distinctive Nos. 031 to 040 both inclusive and that the Society is considering to issue the same.  
AND THAT HE HAS FURTHER made an Application of the transfer of his 50% Share in favor of his wife namely TASNEEM ALIASAGAR JAWADWALA. ANY person having any objection to the same should intimate the same to the Society within 07 days from the publication of this Notice, failing which, the Society will issue duplicate Share Certificates in the name of ALIASAGAR SAJJADHUSEIN JAWADWALA without reference to any such claim, if any.  
Mumbai dated this 3<sup>rd</sup> day of February, 2022.  
Sd/-  
SECRETARY  
NAGDEVI COMMERCE CHAMBERS  
CO-OP. HSG SOC. LTD.  
Rameshwar Mehta

**MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN DIVISION, JALGAON**  
**E-TENDER NOTICE**  
**NO. 14 FOR 2021-22**  
Maharashtra Jeevan Pradhikaran Division Jalgaon Invites e-Tender for the work of under JJM Programme Kandari Water Supply Scheme Tal. Bhusawal Dist. Jalgaon in the state of Maharashtra, valued at Rs. 15,12,56,267/- The e-Tender details are available on [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) from dated:- 04/02/2022  
All relevant dates will be as per the tender published in web portal [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in)  
Sd/-  
Executive Engineer,  
M.J.P. Division, Jalgaon  
Dt. 31/01/2022  
DGIPR 2021-22/4102

**DEMAND NOTICE**  
**EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LTD.**  
CIN: U67100MH2007PLC174759  
Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098  
Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, ("the Act") read with rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. The undersigned being the Authorized Officer of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited ("EARC") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. In exercise of powers conferred under the Section 13 (2) of the Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer has issued Demand Notice under section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s), under the loan agreement executed between IndusInd Bank Limited., (hereinafter referred as "Original Lender" and the borrower(s)/Co-borrowers mentioned in respect of each loan account, read with other documents/writings, if any, executed by the said borrower(s) to repay the amounts mentioned in the respective Demand Notice issued to them the details of which are given below. As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to EARC by the said borrower(s) respectively.  
In terms of section 5 of the SARFAESI Act, Original Lender has unconditionally and irrevocably assigned above said loan accounts along with underlying security to Edelweiss Asset Reconstruction Company Limited, also acting in its capacity as Trustee of the EARC TRUST SC- 414 (herein after referred to as "EARC") vide Assignment Agreement dated 31.03.2021. Pursuant to this assignment, all the rights of the Original Lender have been transferred to "EARC". EARC is now the Secured Creditor in respect of the said Loan Accounts. EARC is vested with all the powers, authorities, right and title to further pursue proceedings under the provisions of the SARFAESI Act in order to realize the dues standing in the said Loan Accounts.  
In connection with above, Notice is hereby given once again, to the Borrower(s) to pay EARC, within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice, from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable.  

Name of the Borrower & Co-Borrower/Mortgagor	Loan Account No.	Date of Demand Notice under S.13(2) of the Act	Amount as specified in S.13(2) Notice
J N Construction Mr. Jayshuk Nagjibhai Sapra (Co-Borrower/Mortgagor) Mrs. Aruna Jaysukh Sapra (Co-Borrower/Mortgagor) Mr. Hiren Jaysukh Sapra (Co-Borrower) Mr. Parth Milan Sanghvi (Co-Borrower) Mr. Milan Hirachand Sanghvi (Co-Borrower/Mortgagor) Mrs. Jaysukh N Sapra (HUF)(Co-Borrower)	MW000499N	14.01.2022	Rs. 61,61,88,945.36

  
**Description of mortgaged property :** Shop No G-47 on Basement + Ground floor +First Floor, in the building known as Satra Park admeasuring 2495 Sq Ft situated at Shimpoli Road, Near Kastur Park Borivali (West), Mumbai 400092 On or towards East: U/c Building, On or towards West: Residential Building, On or towards North: Internal Road, On or towards South: U/c Building  
Shop No B-5, Ground Floor, B wing Sunshine Plaza Sunshine CHSI admeasuring 245 sq ft near Diamond Market Malad (West) Mumbai 400097 On or towards East: Leela Ashwin, On or towards West: A Wing, On or towards North: Internal Road, On or towards South: Top in Town building.  
If the said Borrowers shall fail to make payment to EARC as aforesaid, EARC shall proceed against the above secured assets under the section 13 (4) of the Act and applicable rules, entirely at the risks of the said Borrower(s) as to costs and consequences. The borrowers are prohibited under The Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of EARC. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.  
Date: 02.02.2022  
Place: Mumbai  
Sd/-  
Authorized Officer  
For Edelweiss Asset Reconstruction Company Limited

**BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA**  
**CHIEF ENGINEER (SAWERAGE OPERATION)**  

Department	Chief Engineer (SO)
Sub Department	Dy.Ch.E. (SO)PMS Suburbs
Subject	Operation and maintenance of power bucket machine for the cleaning of barrels of heavily silted sewer lines at Main Sewer E. S. Division (2 Pairs of Power Bucket Machines).
Quotation Sale	Date : 03.02.2022 from Time : 11.00 Hrs.
Website	Date : 11.02.2022 upto Time : 12.01 Hrs.
Concerned Officer Name	<a href="http://portal.mcgm.gov.in">http://portal.mcgm.gov.in</a>
Telephone Number (Office)	Shri U. L. Malwe Executive Engineer Mech. (Main Sewer) Eastern Suburbs Shri R. D. Rajput Assistant Engineer Mech. (Main Sewer) Eastern Suburbs-11
Mobile Number	9833539040 - Shri B. L. Malwe 9833539054 - Shri R. D. Rajput
E-mail Address	<a href="mailto:aemchmses02_so@mcgm.gov.in">aemchmses02_so@mcgm.gov.in</a>

  
Sd/-  
(Shri B. L. Malwe)  
Executive Engineer Mech.  
(Main Sewer) Eastern Suburbs  
PRO/2209/ADV/2021-22  
मदान करा... लोकशाही बळकट करा!

**TATA**  
**TATA STEEL LIMITED**  
Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India  
Tel.: +91 22 6665 8282  
Email: [cosec@tatasteel.com](mailto:cosec@tatasteel.com) Website: [www.tatasteel.com](http://www.tatasteel.com)  
CIN: L27100MH1907PLC000260  
**NOTICE**  
NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Rule 10(1) of The Companies (Management and Administration) Rules, 2014 that interest on Non-Convertible Debentures (NCDs) issued on Private Placement basis and listed on Wholesale Debt Market Segment of BSE Limited is due as under:  

Sr. No.	Non-Convertible Debentures ("NCDs")	Listed on Stock Exchange	Interest due on	Record Date for Interest payment
1	9.8359% Unsecured Redeemable NCDs allotted on March 1, 2019 aggregating to ₹.315 crore. (ISIN: INE081A08223)	Wholesale Debt Market Segment of BSE Limited	Wednesday, March 2, 2022 (Since March 1, 2022 is a bank holiday)	Friday, February 11, 2022

  
Tata Steel Limited  
Sd/-  
Parvathesam Kanchinadham  
Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance)  
February 1, 2022  
Mumbai  
**TATA STEEL**

**PUBLIC NOTICE**  
NOTICE IS HEREBY GIVEN that (1) MR. RAJIV KARAMVIR YADAV, and (2) MRS. KAVITA SHANKAR IYER (the "Owners"), being the joint Members of the Garib Co-operative Housing Society Ltd., ("said Society") have agreed to sell their Flat and Car Park Spaces along with their Shares in the said Society inclusive of their membership therein, described in the under mentioned Schedule ("said Property"), to our clients, free from all encumbrances.  
All person(s), entity, entities, including any bank(s), financial institution(s) and/or non-banking financial companies having share, right, title, interest, claim, demand or benefit in respect of or against the said Property or any portion thereof by way of: sale, transfer, assignment, exchange, allotment letters, Memorandum of Understandings, term sheets, writings, undertaking, indemnity, security documents/ arrangements, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance, covenant, trust, easement, gift, inheritance, bequest, maintenance, possession, development rights, right of way, reservations, family arrangement/settlement, agreement, *lis pendens*, right of prescription or pre-emption or other disposition or under any suit, decree or injunction, order of attachment or award passed by any court or arbitration or otherwise whatsoever (hereinafter the "Claim") are hereby requested to make the same known in writing along with complete documentary proof in respect thereof to the undersigned at his office at G-16, Vireshwardhara, Bajaj Road, Near Old Kapol Bank, Vile Parle (West) Mumbai 400056, within 14 days of publication hereof, failing which it shall be presumed that no such Claim exists and if it exists, it shall be deemed that the Claimant has relinquished such Claim and/or waived any right to exercise such Claim and the same shall not be binding on our clients.  
**SCHEDULE**  
(Description of the said Property)  
ALL THAT THE flat bearing Flat No. 82 admeasuring 1798 square feet carpet area on the 8<sup>th</sup> floor of 'A' Wing in the Building known as 'Kalpataru Solitaire' standing on property being leasehold nonagricultural land situate at North-South Road No. 5, Juhu Vile Parle Development Scheme, Juhu, Mumbai 400 049, bearing Plot Nos. 225, 226 and 231 to 239 of the Juhu Vile Parle Development Scheme, earlier bearing C.T.S. No. 25A (Part), and now bearing C.T.S. No. 25A/3 of Village Vile Parle West, Taluka Andheri, within the Registration Sub-District of Bandra, District Mumbai Suburban, within Greater Mumbai admeasuring approximately 4,009.23 square metres or thereabouts, together with 10 (ten) Fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Share Nos. 231 to 240 (both inclusive) as evidenced by Share Certificate No. 23 dated 21<sup>st</sup> March, 2021 of the Garib Co-operative Housing Society Limited and also together with three Car Parking Spaces bearing Nos. 1, 2 and 64 in the First Basement. Dated this 3<sup>rd</sup> day of February 2022  
M/S. MAHIMTURA & CO. (SUBURBAN)  
ADVOCATES & SOLICITORS

**वसई-विरार शहर महानगरपालिका**  
मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व),  
ता. वसई, जि. पालघर, पिन ४०९ ३०५.  
दूरध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६  
फॅक्स: ०२५०-२५२५१०७  
ईमेल: [vasaivirarcorporation@yahoo.com](mailto:vasaivirarcorporation@yahoo.com)  
मुख्यालय विरार  
जाहिर ई-निविदा सूचनेस प्रथमवेळ मुदतवाढ (सूचना क्र. ५)  
उपरोक्त विषयान्वये वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण ३ कामांची जाहीर ई-निविदा सूचना दि. २५/०१/२०२२ रोजी दै. सामना, दै. नवराष्ट्र, दै. द गोबल टाईम्स, दै. पूर्णविराम, दै. प्रातःकाल, दै. फ्रि प्रेस जर्नल, दै. इंडियन एक्सप्रेस, या वर्तमानपत्रात व (<https://mahatenders.gov.in>) या अधिकृत संकेतस्थळावर जा.क्र./विविधम/श.अ/बांध/१०७१/२०२१-२२ दि. २४/०१/२०२२ अन्वये प्रसिध्द करून दि. ०२/०२/२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. तरी ३ कामांपैकी सर्व कामांसाठी अल्प प्रतिसाद मिळाल्याने सदर कामांसाठी प्रिपेरेशन व स्वीकृत मुदत खालीलप्रमाणे वाढविण्यात आलेली आहे.  
मुदतवाढीचा तपशील खालील प्रमाणे.  
१) ई-निविदा खरेदी व प्रिपेरेशनची अंतिम दिनांक - दि. ०७/०२/२०२२ दु. ३.०० पर्यंत.  
२) ऑनलाईन ई-निविदा उघडणेची दिनांक - दि. ०८/०२/२०२२ दु. ३.०१ वाजेपर्यंत.  
जावक्र.: व.वि.श.म./शअ/११५०/२०२२  
दिनांक: ०२/०२/२०२२  
सही/-  
(एम. जी. गिरगावकर)  
शहर अभियंता  
वसई विरार शहर महानगरपालिका

**BASSEIN CATHOLIC CO-OPERATIVE BANK LTD**  
(SCHEDULED BANK)  
Catholic Bank Building, Pappy Naka, Vasai (W), Dist-Palghar (M.S)-401 2017  
Tel. No. :- 0250 2328326, 0250 2322053  
**DEMAND NOTICE**  
(In pursuance with section 13(2) of the SARFAESI Act, 2002)  
BASSEIN CATHOLIC CO-OP. BANK LTD., has sanctioned loans to the following borrower which is secured by properties, creating equitable/legal mortgage/registered mortgage in favour of BASSEIN CATHOLIC CO-OP. BANK LTD. The repayment of the loan is irregular and the accounts are finally classified as NPA in accordance with directions and guideline of Reserve Bank Of India.  
BASSEIN CATHOLIC CO-OP. BANK LTD., has therefore invoked its rights u/s 13 (2) of SARFAESI ACT, 2002 and called upon the borrowers and guarantor to repay the total outstanding mentioned within 60 days from the date of demand notice in pursuance to rule 3 of Security Interest (Enforcement) Rule 2002. The notice was issued to borrowers and guarantor under section 13 (2) of the SARFAESI Act, 2002 on the address as provided to the Bank, the notices sent through RPAD which returned undelivered with reason unclaimed/left/incomplete address. The borrower and guarantors has not acknowledged the receipt of the notice.  

Sr. No.	Borrower Name, A/c No. and Branch	Guarantor Name	Description of Secured Assets	Outstanding dues as per Demand Notice	Date of Demand Notice
1	Mr. Ramsagar Govind Patel Prop. of M/s. Sai Fabrication Works ODCC 23 Virar (E) Branch	1) Mr. Bhusan Rajendrakumar Gawali 2) Imtiyaz A. Lashkar	Shop No. 14, Ground Floor, Govind Apartment, Village Kopari, Chandansar, Virar (E)	Rs. 10,17,905.00	17.12.2021
2	Mr. Ishwarprasad Ramasar Tripathi SSLN 1773 Virar (East) Branch	1) Mr. Surendra Pratap Tiwari 2) Mrs. Anuradha D. Alurkar 3) Mrs. Geeta Ishwarprasad Tripathi 4) Mr. Virendra Ishwarprasad Tripathi	Shop No. 10, Ground Floor, Shanti Niwas CHS Ltd., S. V. Nagar, Ram Mandir Road, Near Mahavir Nursing Home, M. B. Estate, Virar (West)	Rs. 6,29,953.00	17.12.2021
3	Mr. Ishwarprasad Ramasar Tripathi Prop. of M/s. Bharateshwar Ayur Pharma CC 94 Virar (East) Branch	1) Mr. Jammesh Mohanlal Chaudhary 2) Mr. Virendra Ishwarprasad Tripathi	Shop No. 10, Ground Floor, Shanti Niwas CHS Ltd., S. V. Nagar, Ram Mandir Road, Near Mahavir Nursing Home, M. B. Estate, Virar (West)	Rs. 3,26,841.37	17.12.2021
4	Mr. Pandurang Balasaheb Wadge PMLN 14 Ahmednagar Branch	1) Mr. Ashok Sampat Pise 2) Mr. Prakash Kashinath Bangal 3) Mrs. Asha Pandurang Wadge	Land and House, Ground plus First Floor on Plot No. 3, Survey No. 73/1B, Shivneri Chowk, Chahuran Budruk, Ahmednagar	Rs. 6,11,077.19	20.12.2021
5	Mr. Ehtanshamali Barkatali Khan SSLN 697 Nallasopara (East)	1) Mr. Venaram V. Devashi 2) Mr. Nitin V. Thakkar 3) Mr. Akramali Barkatali Khan	A/004, Shree Aditya CHS Ltd., Laxmi Chheda Marg, Nallasopara (West), Taluka Vasai, Dist. Palghar.	Rs. 93,199.65	17.12.2021

  
Above borrower/s, and guarantors are advised to make the payment of outstanding dues as per demand notice with further interest as applicable within period of 60 days from the date of issuance of notice u/s 13 (2), failing which further steps will be taken after expiry of 60 days, as per provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.  
You are also put to notice that as per terms of Sec.13(13) of the above Act, you shall not transfer by sale, lease or create thirty party right in the above said secured assets.  
Date :- 01.02.2022  
Place :- Vasai, Palghar  
Sd/-  
Authorized Officer  
BASSEIN CATHOLIC CO-OP. BANK LTD. (Scheduled Bank)

**SLUM REHABILITATION AUTHORITY**  
No. SRA/ED/OW/4066/Parvati Kutir SRA CHS (Prop)/3C(1)/T/2022 Date: 01-Feb-2022  
**NOTIFICATION**  
Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in gazette on 9th April 1998;  
Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as Slum Rehabilitation Area.  
Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, undersigned is hereby declare the area shown in schedule as "Slum Rehabilitation Area". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control and Promotion Regulations, 2034 of Greater Mumbai.  
**Schedule**  
**Village - Mulund (W), Taluka - Kurla**  

C.R.	C.T.S. No.	Area as per Property card (Sq.mtr.)	Area declared as "Slum Rehabilitation" Area (Sq. mtr.)	Consolidated Boundaries			
				East	West	South	North
1	875	160.40	160.40	CTS No. 874	CTS No. 876	Road	CTS No. 859
2	875/1	21.00	21.00				
3	875/2	12.20	12.20				
4	875/3	8.70	8.70				
5	875/4	12.20	12.20				
6	875/5	18.10	18.10				
7	875/6	10.50	10.50				
8	875/7	10.50	10.50				
9	875/8	9.00	9.00				
10	875/9	10.50	10.50				
11	875/10	9.00	9.00				
12	875/11	10.50	10.50				
13	875/12	9.00	9.00				
14	875/13	10.50	10.50				
15	875/14	9.00	9.00				
	<b>Total</b>	<b>321.00</b>	<b>321.10</b>				

  
(Satish Lokhande)  
Chief Executive Officer  
Slum Rehabilitation Authority  
Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400 051.  
Tel.: 2656 5800, 2659 0405/1879. Fax.: 022-2659 0457, Email: [info@sra.gov.in](mailto:info@sra.gov.in)

**Bandhan Bank** | Regional Office: Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6. Phone: +91-79-26421671-75  
**SYMBOLIC POSSESSION NOTICE**  
NOTICE is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorized Officer issued demand notice to the borrower(s) on the date mentioned against the account stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The borrower(s), having failed to repay the amount notice is hereby given to the public in general and particular the borrower(s) that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below which in exercise of the powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the date mentioned against the loan account. The borrower(s) and in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Bank for the for the amounts, interest, costs and charges thereon. The borrowers'/mortgagors' attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.  

Name of borrower(s) & Loan Account No.	Description of the property mortgaged (Secured Asset)	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession Notice	Outstanding Amt. as on Date of Demand Notice
Mr. Vasant Pandurang Shigvan Mrs. Vinaya Vasant Shigvan Mr. Amol Vasant Shigvan 411790	All that piece and parcel of the immovable property situated at S. No. 318/A, Plot No. 3, H No. 11/293, Shankar Nagar, B/h Paranjape Hospital, At/Post/Tal. Pen, Dist. Raigad, Maharashtra-402107 and bounded by: North: S. No. 318/3, East: Plot No. 2, West: Plot No. 4, South: Municipality Road	09.11.2021	27.01.2022	Rs.18,14,624.19

  
Place: Raigad  
Date: 03/02/2022  
Authorised Officer  
Bandhan Bank Limited



**The Mogaveera Co-operative Bank Ltd.**

नोंद. आणि प्रशासकीय कार्यालय :  
५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.ए. एयुकेनल कॅम्पस मार्ग,  
वीरा देसाई रोड लग्न, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

**प्रकाशनाची सूचना**

सर्केसी अंकेट २००२ च्या कलम १३(४) नुसार मिळकतीचा प्रत्यक्ष करूणा  
याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्स्युरिटीयेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सिअल असेट्स् अँड एम्पोसमेंट ऑफ सिक्स्युरिटी इन्टेस्ट अँकेट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिक्स्युरिटी इन्टेस्ट (एम्पोसमेंट) कलम, २००२ सहावाचा नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.  
रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निमन्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष करा ताबा सिक्स्युरिटी इन्टेस्ट (एम्पोसमेंट) कलम, २००२ च्या कलम १३(४) अंतर्गत सहावाचा नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून खालील नमूद तारखेस घेतला आहे.  
विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या खाली नमूद केलेल्या रकमेसह व्याजासाठी भाराअधीन राहिल.

अनु. क्र.	कर्जदार, हमीदाराचे नाव	१३(२) सूचनेची तारीख	गहाणदार आणि गहाण/प्रभावी मिळकतीचे वर्णन	प्रत्यक्ष करूणा घेतल्याची तारीख	मागणी सूचना तारखेनुसार थकीत रक्कम
१.	<b>कर्जदार-</b> श्री. संतोष शांताराम सावंत श्री. शर्मिला संतोष सावंत (एम्पल/१४४) <b>हमीदार-</b> श्री. मनीष नंदकिशोर हलवाई श्री. रिता मिशेल डीमेलो	०९/१२/२०१९	श्री. संतोष शांताराम सावंत आणि श्री. शर्मिला संतोष सावंत द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. ४०३, विल्डिंग क्र. बी-१३, ४था मजला, रामेश्वर दर्शन सीएचएस लि., रामदेव पार्क, शिवार गाईन मार्ग, मिरा-भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०५.	२९/०१/२०२२	₹. २९,६५,०५६.००/- (रुपये एकवीस लाख एकोणसतर हजार अठरा मात्र) ३१/१०/२०१९ रोजी.
२.	<b>कर्जदार-</b> मे. श्रीनाथ हाईवेअर स्टोअर्स (प्रोप्रा. श्री. अजय अरविंद पारिख) <b>हमीदार-</b> कु. अस्मिता अरविंद पारिख श्री. जनिश जयेश मोदी श्री. सुलोचना अरविंद पारिख श्री. राहुल मिखाभाई कचिया	२२/०९/२०२०	श्री. अजय अरविंद पारिख आणि श्री. सुलोचना अरविंद पारिख यांच्या द्वारे मालकीचा फ्लॅट क्र. ४०३, बी विंग, ४था मजला, मुनिसिपल एम्प्लॉईज वेशाली सीएचएस लि., एम.जी. रोड, सीटीएस क्र. १३०४, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.	२९/०१/२०२२	₹. ९५,६५,९८५.००/- (रुपये पंच्याणस लाख पाचशे हजार नऊशे पंच्याणशी मात्र) ३१/०५/२०२० रोजी.

दिनांक: २९.०१.२०२२  
ठिकाण: मुंबई

सही/-  
प्राधिकृत अधिकारी

**TATA**

**TATA STEEL LIMITED**

Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India  
Tel.: +91 22 6665 8282  
Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com  
CIN: L27100MH1907PLC000260

**सूचना**

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि कंपनीचा (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० (१) ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, प्रायव्हेट लिसेसमेंट बेसिसवर जारी केलेल्या आणि वीएसई लिमिटेडच्या व्होलसेल डेट मार्केट सेगमेंटवर सूचीबद्ध असलेल्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडीज) वरील व्याज खालीलप्रमाणे देय आहे:

अनु. क्र.	नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडीज)	स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध	व्याजाची व्याज नियम तारीख	व्याजाच्या प्रदानासाठी रेकॉर्ड डेट
१.	एकूण रु. ४,३१५ कोटीची १ मार्च, २०१९ रोजी वाटप केलेली ९.८३५% अनसिक्युरिटी डिबेंचर्स (ISIN: INE081A08223)	वीएसई लिमिटेड चे व्होलसेल डेट मार्केट सेगमेंट	बुधवार, २२ मार्च, २०२२ (कारण १ मार्च, २०२२ हा बँकेचा सुट्टीचा दिवस आहे)	शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

**टाटा स्टील लिमिटेड**  
सही/-  
पारवर्धिसम कांचिनाथम  
कंपनी सेक्रेटरी अँड  
चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)

१ फेब्रुवारी, २०२२  
मुंबई

**TATA STEEL**

**PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, we are verifying the title of Anha Buildtech LLP, a limited liability partnership, incorporated under the Limited Liability Partnership Act, 2008, having PAN ADFS3332H and having its registered office at Office No. 1, Ground Floor, Washington Plaza, Off S.V. Road, Goregaon (W), Mumbai-400104, as a lessee and developer of all the pieces and parcels of leasehold lands being (a) Plot No. 320-A and bearing CTS No. 449, 449/1 to 449/22; (b) Plot No. 320-B and bearing CTS No. 446; (c) Plot No. 320-C and bearing CTS No. 453, 453/1-21; (d) Plot No. 320-D and bearing CTS No. 448, 448/1 to 448/23; (e) Plot No. 320-E and bearing CTS No. 447, 447/1 to 447/14; and (f) Plot No. 321 and bearing CTS No. 450, 450/1 to 22 (and more particularly defined in the Schedules I to VI hereunder written), forming part of the estate of Jawahar Nagar Co-Operative Housing Society Ltd. ("Society") together with the slum structures standing thereon.

All persons having any claim in respect of all and any of the (6) Properties as defined in the Six Schedules hereunder, as and by way of sale, exchange, mortgage, development rights, TDR rights, FSI Rights, gift, lien, trust, lease, possession, inheritance, easement or otherwise however, are hereby required to make the same known in writing to the undersigned at their office at Adv. Jaina Shah's office at B-17/06, Vishnu Shivam Towers CSHL, Thakur Village, Kandivali (East), Mumbai-400101, within 14 (Fourteen) days from the publication of this Notice otherwise, the same, if any, will be considered as waived.

**FIRST SCHEDULE**  
ALL THAT pieces or parcels of leasehold land bearing Plot No. 320-A, C.T.S. No. 449, 449/1 to 449/22, admeasuring about 453.3 (Four Hundred and Fifty Three Point Three) square meters or thereabout, forming a part of the Jawahar Nagar Co-operative Housing Society Limited lying and being situated at Road No. 17, Jawahar Nagar, Village Pahadi, Taluka Goregaon, Registration District and Sub-District of Mumbai Suburban and having slums/shanties/hutments thereon, lying and being situated at Road No. 17, Jawahar Nagar, Village Pahadi, Goregaon (West), Mumbai - 400 062 and bounded as follows: On or towards East: By Plot No. 321; On or towards West: By Road No. 17; On or towards North: By Plot No. 321; and On or towards South: By Plot No. 320-B.

**SECOND SCHEDULE**  
ALL THAT piece or parcel of leasehold land bearing Plot 320-B, C.T.S. No. 446, admeasuring about 252.60 (Two Hundred And Fifty Two Point Six) square meters, and having slums/shanties/hutments thereon and lying and situated at Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai - 400062, within the Registration Sub-district of Goregaon and District Mumbai Suburban and bounded as under: On or towards the North: By Plot No. 320-A; On or towards the East: By Plot No. 327-A; On or towards the West: By DP Road No. 17; and On or towards the South: By Nala.

**THIRD SCHEDULE**  
ALL THAT piece or parcel of leasehold land bearing Plot No. 320-C, C.T.S. No. 453, 453/1-21, admeasuring about 423 (Four Hundred and Twenty Three) square meter or thereabout, and having slums/shanties/hutments thereon and lying and being situated at Jawahar Nagar, Ward "P" South", Goregaon (West), Mumbai 400062 of Village Pahadi, Taluka Borivali within the Registration of Mumbai Suburban District and bounded as follows:

**FOURTH SCHEDULE**  
ALL THAT piece or parcel of leasehold land bearing Plot 320-D and bearing C.T.S. No. 447, 447/1 to 447/14, admeasuring about 397.2 (Three Hundred Ninety Seven Point Two) square meters, and having slums/shanties/hutments standing thereon and lying and being situated at Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai - 400062, within the Registration sub-district of Goregaon and District Mumbai Suburban and bounded as under: On or towards the North: By Plot No. 320-A; On or towards the East: By Plot No. 327-A; On or towards the West: By DP Road No. 17; and On or towards the South: By Nala.

**FIFTH SCHEDULE**  
ALL THAT piece or parcel of leasehold land bearing Plot 327 and bearing C.T.S. No. 448, 448/1 to 448/23 and admeasuring about 424.4 (Four Hundred and Twenty Four Point Four) square meters, and having slums/shanties/hutments standing thereon and lying and being situated at Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai - 400062, within the Registration sub-district of Goregaon and District Mumbai Suburban and bounded as under: On or towards the North: By Plot No. 320-A; On or towards the East: By Plot No. 327-A; On or towards the West: By P.D. Road bearing No. 17; and On or towards the South: By Nala.

**SIXTH SCHEDULE**  
ALL THAT piece or parcel of leasehold land bearing Plot No. 321, C.T.S. No. 450, 450/1 to 450/22, admeasuring about 468.8 (Four Hundred and Sixty Five Point Eight) square meters or thereabout, forming a part of the Society, lying and being situated at Road No. 17, Jawahar Nagar, Village Pahadi, Taluka Goregaon, Registration District and Sub-District of Mumbai Suburban and bounded as under: On or towards the North: By Existing Municipal School; On or towards the East: By Plot No. 325; On or towards the West: By P.D. Road bearing No. 17; and On or towards the South: By Plot No. 320-A.

Dated this 3rd day of February, 2022.

Adv. Jaina Shah

**eClerx Services Limited**

CIN : L72200MH2000PLC125319

Regd. Office : Sonawala Building, 1<sup>st</sup> Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023  
Phone: +91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021**

(Rupees in million, except per share data)

Particulars	Quarter ended		Nine months ended	
	December 31, 2021	September 30, 2021	December 31, 2020	December 31, 2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations	5,591.68	5,232.52	3,943.34	15,686.80
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,449.10	1,353.20	959.39	4,017.65
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,449.10	1,353.20	959.39	4,017.65
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,065.55	1,007.67	712.17	2,993.58
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,100.00	962.61	881.79	3,032.53
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	331.16	341.87	340.06	331.16
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				
Earnings per share (EPS) (for continuing and Basic Diluted)	31.73 31.14	29.50 28.96	20.89 20.79	88.05 86.54

**Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021**

Particulars	Quarter ended		Nine months ended	
	December 31, 2021	September 30, 2021	December 31, 2020	December 31, 2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations	4,056.30	3,738.93	3,091.28	11,232.36
Profit before tax	1,247.11	1,145.00	766.34	3,494.91
Profit after tax	916.69	856.48	570.93	2,594.35

**Note :**  
1 The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites, [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the Company's website [www.eclerx.com](http://www.eclerx.com).

For and on behalf of Board of Directors  
Sd/-  
PD Mundhra  
Executive Director

Place : Mumbai  
Date : 03.02.2022

अ. क्र.	फाईल क्र./कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव	गहाण मिळकतीचा पत्ता	मागणी सूचना पाठवल्याची तारीख	मागणी सूचनेनुसार एकूण थकीत (रकम रुपये)	सांकेतिक करूणा तारीख
५३	एमएच३०६१०००२५६७/ श्री. मनोज कांचन सुवर्णा (अर्जदार) आणि श्री. अर्चना मनोज सुवर्णा (सह-अर्जदार)	गट नंबर: २८९/२८२; आदिराज स्टेट्स, फ्लॅट क्रमांक: ए/५०५, ५वा मजला, ए-विंग, फिशा मार्केट रोड, राजीव गांधी स्मूल् मॉग, निलंगेरी ठिकाण: नालासोपारा (प), तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१२०३.	१८.०९.२०१७	२०,९९५२/-	३१.०१.२०२२
५४	एमएच३०६१०००५६२९/ श्री. उमेश हिरालाल डांडोरीया (अर्जदार)	गट क्रमांक: ७४३ ७५४, शिल्व्हर टॉवर सीएचएसएल, फ्लॅट क्रमांक: सी/३०४, ३ वा मजला, पोईसर रोड, पोईसर बस डेपो जवळ, गाव: कांदिवली पूर्व, तालुका: कांदिवली, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१२०१	२८.०८.२०२१	१७,२९९१/-	३१.०१.२०२२
५५	एमएच३०६१०००५९११/ श्री. निलेश रघुनाथ चेळकर (अर्जदार) आणि श्री. संशा निलेश चेळकर (सह-अर्जदार)	गट क्रमांक: ११५, महालक्ष्मी रेसिडेन्सी इमारत क्रमांक १, फ्लॅट क्रमांक: बी १०३, १ ला मजला, प्लॉट क्रमांक: ११५, चंदनसार, लॉन्ग मार्क: आर के बार, गाव: कोपरी, विरार (पु), तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१३०३.	२२.०९.२०२१	१९,२९०४/-	३१.०१.२०२२
५६	एमएच३०६१०००८१५२१/ श्री. महेश एकनाथ गोरे (अर्जदार)	गट क्रमांक: १९९, ड्रीम टॉवर, फ्लॅट क्रमांक: ६०४ १ विंग, ६ वा मजला, प्लॉट क्रमांक: १९९, फेज-१, लॉन्ग मार्क: यशवंत गौरव, गाव: नालासोपारा पश्चिम, तालुका: वसई, राज्य महाराष्ट्र, पिन कोड: ४०१२०३.	०४.१२.२०२०	१९,७८४७/-	३१.०१.२०२२
५७	एमएच३०६१०००५५९१/ श्री. इनायतअली मोहम्मदअली मोटांनी (अर्जदार)	गट क्रमांक: १३४ २५४, पारिजात इमारत क्रमांक ०३, फ्लॅट क्रमांक: ३०२ ३०३ विंग बी, ३ वा मजला, अंबिका नगर, लॉन्ग मार्क: एचपी पेट्रोल पंप, चंदनसार, विरार (पु), तालुका: वसई, राज्य महाराष्ट्र, पिन कोड: ४०१३०३.	०६.०१.२०२१	२२,७४५१६/-	३१.०१.२०२२
५८	एमएच३०६१०००५९११/ श्री. सुभालाल तालजी प्रजापती (अर्जदार) आणि श्री. कैलाश ताल प्रजापती (सह-अर्जदार)	गट क्रमांक: १३२ १३३ १३४, इमारतीचे नाव: कैलाश दर्शन इमारत क्रमांक-०१ सीएचएसएल, घर क्रमांक: डी-३०४, मजला क्रमांक: ३रा, स्टाईट नाव: आचोले रोड, लॉन्ग मार्क: जया प्लेस बंगलाजवळ, आचोले, ठिकाण: नालासोपारा ई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१२०९.	२०.०७.२०२१	२१,६४४४४/-	३१.०१.२०२२
५९	एमएच३०६१०००५९११/ श्री. कानिताल सहायन मत्सान (अर्जदार) आणि श्री.म. दर्शना के मत्सान (सह-अर्जदार)	गट क्रमांक: १३४, इमारतीचे नाव: पारिजात इमारत क्रमांक ०१, घर क्रमांक: १०४ विंग ए, मजला क्रमांक: १ ला, स्टाईट नाव: चंदनसार रोड, लॉन्ग मार्क: एचपी पेट्रोल पंप, गाव: चंदनसार, ठिकाण: विरार (पु), तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१३०३.	२८.०८.२०२१	१७,५४६६९/-	३१.०१.२०२२
६०	एमएच३०६१०००३९५४/ श्री. विद्यासागर लक्ष्मण दुसा (अर्जदार)	गट क्रमांक: स. क्र. २९ (भा) ३०(भा), इमारतीचे नाव: बोईसर तारपूर वेळू कला, घर क्रमांक: फ्लॅट क्रमांक ०५४, मजला क्रमांक: तळ, स्टाईट नाव: बोईसर तारपूर रोड, लॉन्ग मार्क: विशालव सिनेमा जवळ, गाव: सालवड, ठिकाण: बोईसर, तालुका: पालघर, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१५०१.	२२.०९.२०२१	१९,८६७७८/-	३१.०१.२०२२
६१	एमएच३०६१०००७३३७/ श्री. गणेश बाबू भार्गे (अर्जदार) आणि श्री.म. हरप्रतीसोनु गणेश उभारे (सह-अर्जदार)	गट क्रमांक: स. क्र. ११४, इमारतीचे नाव: साई सुट्टी सीएचएसएल, घर क्रमांक: फ्लॅट क्रमांक जी/०१, मजला क्रमांक: तळ, स्टाईट नाव: घोडदंदा रोड, लॉन्ग मार्क: इंड्रोलोक फेज ११, गाव: नवघर, भाईंदर पूर्व, तालुका: ठाणे, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०११००.	२२.०९.२०२१	१९,६६६८३/-	३१.०१.२०२२
६२	एमएच३०६१०००५९३३/ श्री. उज्वला अभिजीत शिर्के (अर्जदार)	गट क्रमांक: ३७, हिस्सा क्रमांक १, इमारतीचे नाव: आस्था समुद्धी, घर क्रमांक: ००५ विंग ई, मजला क्रमांक: तळ, स्टाईट नाव: लक्ष्मीनेन चेड्ढा मार्ग, लॉन्ग मार्क: हुलमन मंदिर, गाव: सोपारा, ठिकाण: सोपारा, तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१२०३	१७.०५.२०२१	१९,४४९७/-	३१.०१.२०२२
६३	एमएच३०६१०००५९२९/ श्री. कृष्णाकुमार सुद्धिका सिंग (अर्जदार) आणि श्री. पूजा कृष्णाकुमार सिंग (सह-अर्जदार)	गट क्रमांक: १४४ ११५, इमारतीचे नाव: वर्धमान सीएचएसएल, घर क्रमांक: ए/४०१, मजला क्रमांक: ४ था, स्टाईट नाव: अहिंत नगर, लॉन्ग मार्क: तांदूळ बाजार समोर, गाव: कोपरी, स्थान: विरार (पु), महाराष्ट्र, पिन कोड: ४०१३०३.	०४.१२.२०२०	२१,०६०५६/-	३१.०१.२०२२
६४	एमएच३०६१०००८१५१/ श्री. नितिन शिवाजीराजे राजेभोस्ले (अर्जदार)	गट क्रमांक: १९९, इमारतीचे नाव: ड्रीम टॉवर, घर क्रमांक: ई/५०४ इमारत क्रमांक ३, मजला क्रमांक: ५ वा, प्लॉट क्रमांक: १९९, फेज-१, सेक्टर वॉर्ड क्रमांक: सेक्टर क्रमांक १४, लॉन्ग मार्क: यशवंत गौरव, नालासोपारा (प), राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१२०३.	२८.०८.२०२१	१७,०६८२/-	३१.०१.२०२२
६५	एमएच३०६१०००६५८६/ श्री. सिताराम नारायणसिंग शर्मा (अर्जदार)	गट क्रमांक: ६१ १ ४ २, इमारतीचे नाव: साई स्वर्ण १, घर क्रमांक: फ्लॅट २०२ ए विंग, मजला क्रमांक: २ रा, प्लॉट क्रमांक: ६१ १ ४ २, लॉन्ग मार्क: राजपूर मॉलजवळ, गाव: पाखवळ, ठिकाण: बोईसर, तालुका: पालघर, एस टेट: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१५०१.	१६.१०.२०१९	२७,०९८०/-	३१.०१.२०२२
६६	एमएच३०६१०००६६६२/ श्री. पैरू विजय ओशा (अर्जदार) आणि श्री.म. हर्षा विजय ओशा (सह-अर्जदार)	गट क्रमांक: १११ मजला, इमारतीचे नाव: साई स्वर्ण ३, घर क्रमांक: १०१ ए, मजला क्रमांक: १ ला मजला, स्टाईट नाव: तारपूर बोईसर रोड, लॉन्ग मार्क: राजपूर मॉल जवळ, गाव: पाखवळ, तारपूर ति, तालुका: पालघर, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१५०६	२०.०७.२०२१	१९,००६९२/-	३१.०१.२०२२
६७	एमएच३०६१०००६६३/ श्री.म. गीता नारायण पटेल (अर्जदार)	गट क्रमांक: १९१, इमारतीचे नाव: रिद्धी सिद्धी रेसिडेन्सी, घर क्रमांक: २०२ ए/२०३/बी विंग, मजला क्रमांक: २ रा मजला, प्लॉट क्रमांक: १९१, स्टाईट नाव: जी एम ब्रॅवअरीज, वीर सावरकर रोड, लॉन्ग मार्क: गणपती मंदिर, नारंगी, विरार (पु), राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१३०३.	२२.०९.२०२१	१९,३७७४१/-	३१.०१.२०२२

अ. क्र.	फाईल क्र./कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव	गहाण मिळकतीचा पत्ता	मागणी सूचना पाठवल्याची तारीख	मागणी सूचनेनुसार एकूण थकीत (रकम रुपये)	सांकेतिक करूणा तारीख
८८	एमएच३०६१०००८५९१/ श्री. भारत नागेशलाल परमार (अर्जदार) आणि श्री.म. श्रुती भारत परमार (सह-अर्जदार)	गट क्रमांक: ४०३ १ बी, इमारतीचे नाव: अंजनासिया विल्डिंग नंबर ०१, घर क्रमांक: १०५ प्रकाश, मजला क्रमांक: १ला, १ बी युनिट १, स्टाईट नाव: माहीम रोड, कांचनच्या मार्ग, गाव: माहीम, ठिकाण: पालघर, तालुका: पालघर, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१४०४.	२८.०८.२०२१	२२,०६,२०२१	३१.०१.२०२२
८९	एमएच३०६१०००२४४/ श्री. इस्ताम शेअली खान (अर्जदार)	गट क्रमांक: २०८ २०९, इमारतीचे नाव: नवदुर्गा कॉम्प्लेक्स, घर क्रमांक: एच/०१, तळ मजला, चंदनसार रोड, रमू कॅम्पाउंड, ठिकाण: विरार (पु), राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१३०३.	०६.०९.२०२१	२०,२१,२९९.९८	३१.०१.२०२२
९०	एमएच३०६१०००५३६७/ श्री. नानजया रामा गौडा (अर्जदार)	गट क्रमांक: ११५, इमारतीचे नाव: महालक्ष्मी रेसिडेन्सी, घर क्रमांक: ए ३०९, मजला क्रमांक: ३रा, स्टाईट नाव: चंदनसार रोड, लॉन्ग मार्क: बालचंद्र नगर, गाव: कोपरी, ठिकाण: विरार (पु), तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१३०३.	०४.१२.२०२०	१९,५३००८/-	३१.०१.२०२२
९१	एमएच३०६१०००७५३३/ श्री. प्रशांत नागेश जोशी (अर्जदार)	गट क्रमांक: २२८, इमारतीचे नाव: जीएम अनैक्स टॉवर पुर्वे, घर क्रमांक: फ्लॅट ३०२, बी विंग, मजला क्रमांक: ३रा मजला, नारंगी रोड, वही एम मार्ग, जी एम नगर, लॉन्ग मार्क: रेल्वे फाटक जवळ, नारंगी, ठिकाण: विरार (पु), तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१३०३.	२८.०८.२०२१	१६,९४२७७/-	३१.०१.२०२२
९२	एमएच३०६१०००६९१८/ श्री. रमेश देवेशी सारविण्या (अर्जदार)	गट क्रमांक: ५४, इमारतीचे नाव: स्टार अपार्ट, फ्लॅट क्रमांक ४०९/जे, मजला क्रमांक: ४ था मजला, लॉन्ग मार्क: फनफिस्टा थिएटर जवळ, निलंगेरी, ठिकाण: नालासोपारा प, तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१२०३.	२२.०९.२०२१	१८,४४२९७/-	३१.०